

सोरेगाव लपात, ता.उत्तर सोलापूर, जि.सोलापूर, या
योजनेस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान
करण्याबाबत

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सुप्रमा २०१४/(२३१/२०१४)/ ल.पा.१

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १९ जुलै, २०१७

वाचा

- १) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचे
जा.क्र.मकृखोविमं/२११/(१२८२/२०११)/प्रशा-७/७२८१, दि.१५/०९/२०१४ चे पत्र.
- २) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांचे पत्र क्र.व्यअस-२०१७/प्रक्र.१२९/अर्थसं-२,
दि.१६ जून, २०१७

प्रस्तावना

सोरेगाव लपात, ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर या योजनेस शासन निर्णय क्र.लपात १०८६/२०२७/(७७३/८६)/लपा-१, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक २४/०३/१९८८ अन्वये एकूण रु.५४.२९ लक्ष इतक्या किंमतीस मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यांत आली होती. सदर मुळ प्रशासकीय मान्यता प्रस्ताव १९८५-१९८६ च्या दरसूची नुसार तयार करण्यात आलेले होते. प्रकल्पाचे काम सुरु असतांना दरसूचीच्या दरातील वाढ, जास्त दराची निविदा, भूसंपादनाच्या किंमतीतील वाढ, अपुरे सर्वेक्षण व अन्वेषण /अपुन्या तरतुदीमुळे झालेली वाढ व अनुषंगिक खर्चामुळे किंमतीत झालेल्या वाढीमुळे सन २०११-२०१२ ची दरसूची वापरून सुधारित अंदाजपत्रक तयार करून रु.८१८.२७ लक्ष इतक्या किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रस्तावासंदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय

- १) सोरेगाव लपात, ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर या योजनेस सन २०११-२०१२ च्या दरसूचीवर आधारित केलेल्या सुधारित अंदाजपत्रकानुसार कामाच्या अंदाजित रु. ८१८.२७ लक्ष (रुपये आठ कोटी अठरा लाख सत्तावीस हजार फक्त) या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यापैकी कामासाठीची एकूण तरतूद रु.८००.५३ लक्ष (रुपये आठ कोटी त्रेप्पन हजार फक्त) व अनुषंगिक खर्चासाठीची एकूण तरतूद रु.१७.७४ लक्ष (सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार फक्त) आहे. अंदाजित किंमतीचा गोषवारा सोबत जोडलेल्या विवरणपत्रात देण्यात आला आहे.
- २) व्यय अग्रक्रम समितीच्या दि.३१ मे, २०१७ रोजी झालेल्या बैठकीत विभागाच्या सचिवांनी सदर प्रकल्पाचे काम जवळपास पुर्ण झाल्याचे स्पष्ट केल्याने पुढील अटीच्या पुर्ततेच्या अधिन प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
 - अ) प्रकल्पाचे काम विभागाने चालू आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहिल.

- ३) या योजनेच्या कामावरील खर्च मुख्य लेखाशिर्ष मागणी आय ५ "४७०२, लहान पाटबंधान्यावरील भांडवली खर्च १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका, (००) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील गुंतवणूका, (००)(०१) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास भागभांडवली अंशदान (ल.पा.) (उर्वरित महाराष्ट्र) (४७०२ ४७९४) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मंजूर अनुदानातुन भागविण्यांत यावा. निधीची मंजूरी मिळाल्याशिवाय या योजनेच्या कामावर कोणत्याही कामाचा खर्च करू नये.
- ४) हा शासन निर्णय, नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२१२/का.१४३४ दि. २९/०९/२०१५ आणि वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.२५८/व्यय १२ दि.१५/१०/२०१६ अन्वये तसेच व्यय अग्रक्रम समीतीने दि. ३१ मे, २०१७ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत दिलेल्या मंजूरीनुसार व संदर्भ क्रं २ नुसार याबाबतच्या निर्गमित केलेल्या इतिवृत्तानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
- ५) या योजनेस प्रदान केलेली सुधारित प्रशासकीय मान्यता अ.क्र.१६६/२०१७ वर नोंदविण्यांत आलेली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७१९१८००२०१८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(म.ई.धरणे)
शासनाचे उप सचिव

प्रत- अंदाजित किंमतीच्या गोषवाच्यासह :-

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
३. वित्त विभाग -व्यय)१२), मंत्रालय, मुंबई ३२
४. नियोजन जिभाग)कार्यासन १४३४), मंत्रालय, मुंबई ३२.
५. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे.
६. मुख्य अभियंता(विप्र), जलसंपदा विभाग, पुणे.
७. आंतर वित्त सल्लागार व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. जिल्हाधिकारी सोलापूर, सोलापूर
९. अधीक्षक अभियंता, भिमा कालवा मंडळ, सोलापूर.
१०. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्र.१, सोलापूर
११. उपसचिव (लपा)/ अवरसचिव(लपा) /उपअभियंता(लपा-१), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. कार्यासन अर्थ १-२ (२ प्रती), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क, महासंचालक, मंत्रालय, मुंबई.
१४. लपा १ संग्रहार्थ

(शासन निर्णय, जलसंपदा विभाग, क्र. सुप्रमा २०१४/(२३१/२०१४)/ ल.पा.१, दि.१९ जूलै २०१७ चे सहपत्र)

विवरण पत्र

सोरेगाव लपात,ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर अंदाजित किंमतीचा गोषवारा

अ.क्र.	उपशिर्ष	किंमत (रु.लक्ष)
	अ - प्राथमिक कामे	०.४५
	ब - भू संपादन	६२३.११
	सी - कामे	१०७.८७
	डी-विमोचक	८.८२
	इ-फॉल	
	जी-ब्रिजेस	२६.५१
	एच-एस्केप	
	के- इमारती	२.२६
	एल-मातीकाम	२५.८६
	ओ संकीर्ण	०.५०
	पी देखभाल	५.००
	आर दळणवळण	०.१५
	अनुषंगिक खर्च	१७.७४
	एकूण	८१८.२७

ठळक वैशिष्टे

१. योजनेची सिंचन क्षमता - २५२ हेक्टर
२. एकूण पाणी साठा - १५८८.३८ स.घ.मी.
३. पाणी साठ्याची प्रती स.घ.मी किंमत - रु. ५१५१६/-स.घ.मी.
४. लाभव्यय गुणोत्तर - ०.८३